

# सूर्यला भैटणारा वैज्ञानिक

## ■ शहाजी मोरे

**अ**मेरिकेच्या 'नासा'ने सोडलेले एक अवकाशायान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे. आतापर्यंत युजिन पार्कर या महान भौतिकशास्त्रज्ञाचे नाव या यानास आहे. एखाद्या व्यक्तीच्या हयातीत त्याचे नाव अवकाशायानास देण्यात आलेले हे पहिलेच उदाहरण. अशा या युजिन पार्कर यांचे १५ मार्च रोजी शिकागोत निधन झाले व सौरवाताचे (सोलर विंड) अस्तित्व सिद्ध करणारे शास्त्रज्ञ आपल्यातून निघून गेले. अवकाशात सर्वत्र पोकळी असते, म्हणजेच ग्रहांदरम्यान काहीच नसते, असे १९६८पर्यंत असे समजले जात असे. त्यापूर्वी विश्वात सर्वत्र 'इथर' नावाचे द्रव्य भरलेले असते, असा समज होता. नंतर तो मागे पडला. सन १९५८मध्ये ३०-३१ वर्षांच्या तरुण संशोधकाने अवकाशात पोकळी असते, हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याने शोधनिंबंध लिहिला. त्यात विशद केले, की सूर्यांपासून सतत प्रभारित कण बाहेर फेकले जातात व ते सूर्यमालेतील सर्व अवकाश व्यापतात. अवकाशात पोकळी वैरै काही नसून, या प्रभारित कणांचे झोत असतात. त्यांना सौरवात म्हणतात. सूर्याच्या वातावरणाचे तापमान दहा लाख अंश सेलिस्यस असेल, तर सूर्यांपासून ताशी सुमारे सोल्या लाख किलोमीटर वेगाने प्रवास करणारे ऊर्जायुक्त सूक्ष्मकण बाहेर फेकले जात असले पाहिजेत, हे युजिन पार्कर या तरुण शास्त्रज्ञाने शोधनिंबंधात स्पष्ट केले होते. त्यासाठी त्यांनी काही समीकरणे मांडली. हा शोधनिंबंध 'ऑस्ट्रेफिजिकल जर्नल' या शोधपत्रिकेकडे प्रकाशनासाठी पाठविला. तो वाचून एक परीक्षक भलतेच चिडले. त्यांनी पार्करना सल्ला दिला, 'ग्रंथालयात जाऊन या विषयाचे सखोल वाचन करावे, मगच त्याविषयी शोधनिंबंध लिहावा; कारण हा शोधनिंबंध म्हणजे निव्वळ मुख्यपणा आहे !'

मात्र, पाकर ठाम होते. त्यांनी शोधपत्रिकेच्या संपादकांची भेट घेतली. ते होते, भौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. पाकर म्हणाले, 'दोघा परीक्षकांनी शाधनिबंध संमत केला नसला, तरी त्यातील त्रुटी दाखवून दिल्या नाहीत.' चंद्रशेखर यांनी नाखुशीनेच ते पत्रिकेत घेतला.

पुढे १९६२मध्ये नासाने 'मरिनर- २' हे अवकाशायान शुक्राकडे पाठविले. या यानातील उपकरणांनी प्रभारायुक्त सूक्ष्मकणांचे झोत सूर्यमालेतील अवकाशात असल्याचे नोंदविले आणि पार्कर यांचे संशोधन सिद्ध झाले. पार्कर व सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे काळाच्या पुढे होते. यांचे शोध निर्बंधाचे परीक्षक मात्र नव्हते. अवकाशात पोकळी असते, यापलीकडे ते जायला तयार नव्हते. पार्कर यांचे संशोधन एवढ्यापुतेच नव्हते. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र सुदूर अवकाशात पोहोचते, तेव्हा ते सर्पिलाकार (स्पायरल) होते. सूर्याचे वातावरण अतिउण्या असते, कारण अतिसूक्ष्म ज्वाला सूर्यामासून सतत वाहेर फेळल्या जातात, हेही त्यांनीच सिद्ध केले.

पार्कर यांनी केवळ ताण्यांच्या नव्हे, तर संपूर्ण आकाशगंगेच्या चुंबकीय क्षेत्राविषयी संशोधन केले. चुंबकीय क्षेत्रे कर्शी निर्माण होतात, कर्शी नाहीशी



लवकरच 'नासा'ने सोडलेले अवकाशायान सूर्याच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. त्याचे नाव आहे, पार्कर सोलर प्रोब. हे नाव एका वैज्ञानिकाच्या नावाने देण्यात आले. अशी अनोखी

श्रद्धांजली कधी कोणाला  
वाहिली गेली नसेल.



होतात व त्यांचा इतर द्रव्यांवर होणारा परिणाम यांविषयीही त्यांनी संशोधन केले. या असामान्य संशोधनाबद्दल त्यांचा जगावेगळा सन्मान करण्यात आला. नासने २०१५मध्ये सुर्याचा अभ्यास करण्यारे अवकाशाशयान पाठविण्याचे २००८मध्ये निश्चित केले होते. या मोहिमेचे नाव होते 'सोलर प्रोबल्प्स'; परंतु २०१६मध्ये थोंमस झुरबुचेन नावाचे शास्त्रज्ञ नासामध्ये दाखल झाले. त्याना हे नाव नीरस वाटले. त्यांनी त्याचा पुनर्विचार करण्याविषयी रास्तीय विज्ञान संशोधन संस्था, अभियांत्रिकी व वैद्यकीय संशोधन संस्थांना लिहिले. सवांकडून एकच उत्तर आले, ते म्हणजे 'युजिन पार्कर!' त्या पूर्वी नासाच्या एकाही मोहिमेस ह्यात व्यक्तीचे नाव दिले नकऱ्या.

पुढील वर्षी पाकर आणि कुटुंबीय फलोरिडाला  
त्यांच्या नावाच्या अवकाशायानाचे प्रक्षेपण  
पाहण्यासाठी उपस्थित होते. १२ ऑगस्ट २०१८ रोजी  
प्रक्षेपण झाल्यानंतर याकर यांच्या मुखातून सहज  
शब्द आले, 'देअर वी गो!' त्यांनी ते प्रक्षेपण 'याचिं  
देही, याचि डोल' अनुभवले. या मोहिमेचे वेगळेपण  
यथेच थांबत नाही. युजिन पाकर यांचे छायाचित्र,  
त्यांचा तो सौरवताचा विशेष शोधनिबंध इत्यादी

मज़कूर असणारी चीप या अवकाशायानासोबत पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर, 'आपल्या असामान्य संशोधनामुळे सूर्य व सौरवात यांच्या आकलनात क्रांती करण्याचा पार्कर यांना ही मोहीम अर्पण करण्यात येत आहे, असा एक संदेशाही त्यात आहे.

अशा या असामान्य शास्त्रज्ञाचा जन्म १० जून  
 १९२७ रोजी हॉटन, मिशिगन येथे झाला. मिशिगन  
 स्टेट युनिवर्सिटीमधून पदवी, तर कॅलिफोर्निया  
 इन्स्टिट्यूट ॲफ टेक्नॉलॉजीमधून १९५१मध्ये  
 पीएच.डी. पदवी संपादित केली. प्रथम युटाह  
 व नंतर शिकागो विद्यापीठात त्यांनी अध्ययन  
 केले. त्यांनी सौरभौतिकी किंवा सूर्यविज्ञानाविषयी  
 (हेलिओफिजिक्स) संशोधन करायचे असे काही  
 निश्चित केले नव्हते; परंतु एका सहकाऱ्याबरोबर  
 अंतरिक्ष किरणांबहल संशोधन सुरु केले व त्यातून  
 ते सौरभौतिकीकडे वळले.

त्यांनी सूर्य व आकाशगंगांच्या चुंबकत्वाविषयीही केलेले संशोधन इतके व्यापक व सखोल आहे, की त्यांना 'मि. मॅनेटिङ्रम' असेही संबोधले जायचे. त्यांच्या चुंबकत्वाच्या अधिकाराविषयी पारकर यांचे सहकारी व खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. मायकेल टर्नर म्हणतात, 'ते विश्वातील चुंबकत्वाविषयीचे तज्ज्ञ असून, त्यांच्या इतके चांगले चुंबकत्व कोणालाच समजले नसावे.' त्यांचे संशोधन हे आइनस्टाइन यांच्या संशोधनावर किंवा सापेक्षता सिद्धान्त व पुंज यामिकीवर (क्वांटम मेकेनिक्स) अवलंबून नव्हते, तर जेम्स ब्राउर्क मॅक्सवेल या शास्त्रज्ञांच्या संशोधनावर भूतंत्रबून होते. नासाच्या विदासंग्रहामध्ये (डेटाबेस) तसेच नावाच्या ४७९ लेखननोंदी सापडतात. महाराजेच, त्यांनी लिहिलेले शोधनिबंध, पुस्तके यांची ती संख्या आहे.

‘इंटरलैनेटरी डायनेमिकल प्रोसेसेस’ (१९६३),  
‘कॉस्मिकल मॅग्नेटिक फिल्ड्स- दे अर ओरिजिन  
अँड कनेक्टिविटी’ (१९७९), ‘स्पॉटिनिअस करंट  
शिप्स्ट्रेस इन मॅग्नेटिक फिल्ड्स विथ अप्लिकेशन टू  
स्टेलार एक्स - रेज’ (१९९८) व ‘कॉन्वर्करसेशन्स  
ऑन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फिल्ड्स इन द  
कॉम्पॉस’ (२००७) ही पुस्तके त्यांनी लिहिली.  
खगोल भौतिकी समजावून देण्यामध्ये त्यांची तुलना  
फक्त स्टिफन हॉकिंज यांच्याशी केली जाते. त्यांना  
अनेक राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्माननिय  
सदस्यत्वे मिळाली. नॅशनल मेडल ऑफ सायन्स, द  
क्योटो प्राइज, क्रूफुर्ड प्राइज, अमेरिकन फिजिकल  
सोसायटी मेडल फॉर एक्सेप्शनल अचिक्खमेंट इन  
रिसर्च, जेम्स क्लर्क मॅक्सवेल प्राइज ही त्यापैकी  
काही. असे हे सूर्याला गवसणी घालाणारे शास्त्रज्ञ  
युजिन पाकर सूर्याच्याही पलीकडे गेले आहेत. पाकर  
सोलर प्रोब हे त्याच्या नावाचे अवकाश यान सूर्याच्या  
अगदी जवळ पोहोचले आहे व सूर्याचा व्यापक  
अभ्यास करीत आहे. कोणत्याही वैज्ञानिकाला अशी  
प्रदूषजली वाहिली गेली नसेल.

(लेखक रसायनशास्त्राचे अध्यापन करतात.)